

सिंचन स्थितीदर्शक अहवाल व स्थिर  
चिन्हांकन अहवाल एकत्रितरित्या तयार  
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग  
शासन निर्णय क्रमांक: सीडीए १०१५/(२४७/१५)/लाक्षेवि(कामे),  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.  
तारीख: ०७ डिसेंबर, २०१५.

### प्रस्तावना -

महाराष्ट्र राज्याची जलनिती शासन निर्णय संकीर्ण १००२/(२५०/२००२)/सिंच्य (धो), दिनांक ३० जुलै, २००३ रोजी जाहीर करण्यात आली. या जलनितीमध्ये नमूद केल्यानुसार जलसंपत्ती प्रकल्पांचे स्थिर चिन्हांकन (Benchmarking) करण्यात येते. त्यासाठी शासन पत्र, जलसंपदा विभाग क्रमांक- सीडीए १००४/(३६९/२००४)/लाक्षेवि(कामे), दिनांक ०८.११.२००४ अन्वये मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार सन २००४-०५ पासून जलसंपदा प्रकल्पांचे स्थिरचिन्हांकन अहवाल प्रसिध्द करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ मधील ११(फ) मधील तरतूदीनुसार पाटबंधारे प्रकल्पांचा सिंचन स्थितीदर्शक अहवाल सन २००५-०६ पासून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या दोन्ही अहवालातील काही माहिती सारखी असून त्याची द्विरुक्ती होत असल्याचे तसेच, या अहवालातील माहिती जनसामान्यांना समजण्यास क्लिष्ट स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यात सुधारणा करण्याच्या हेतूने अभ्यासगटाची नियुक्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

### शासन निर्णय-

१.०० महाराष्ट्र राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या संदर्भातील सिंचन स्थितीदर्शक अहवाल व स्थिरचिन्हांकन अहवाल एकत्रितरित्या तयार करण्यासाठी व त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासन खालील अभ्यासगटाची नियुक्ती करित आहे.

समितीची रचना :-

- |  |              |
|--|--------------|
| १) श्री.ह.कां.गोसावी, महासंचालक, वाल्मी, औरंगाबाद                              | .. अध्यक्ष   |
| २) श्री.अ.सु.ननवरे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्र, औरंगाबाद | .. सदस्य     |
| ३) श्री.आर.आर.शहा, अधीक्षक अभियंता, कोयना संकल्प चित्र मंडळ, पुणे              | .. सदस्य     |
| ४) श्री.एस.के.सब्बीनवार, अधीक्षक अभियंता तथा उप सचिव (लाक्षेवि)                | .. सदस्य     |
| ५) श्री.प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता, कोयना संकल्प चित्र मंडळ, पुणे        | .. सदस्य     |
| ६) श्री.जी.व्ही.व्यवहारे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता                        | .. सदस्य     |
| ७) श्री.प्र.वि.मन्नीकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता                          | .. सदस्य     |
| ८) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्र, औरंगाबाद              | ..सदस्य-सचिव |

२.० सदर समितीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे राहिल :-

सिंचन स्थितीदर्शक अहवाल व स्थिरचिन्हांकन अहवाल एकत्र करून एकत्रित अहवालातील प्रकरणांचा तपशील (Chapters), विहित नमुने ( Formats) व मसुद्यांचे स्वरूप याची आखणी करणे. सदर अहवालामध्ये सर्वसामान्य जनतेला समजेल अशा पद्धतीने माहिती व त्याचे विश्लेषण अंतर्भूत करावे. तसेच ई-जलसेवा प्रणालीमधून अहवाल तयार होईल अशा प्रपत्रांची रचना ठरविणे.

३.०० सदर समितीने अहवाल २ महिन्यात किंवा त्यापूर्वी सादर करावा. आवश्यकतेनुसार समिती या क्षेत्रातील तज्ञ किंवा अनुभवी अभियंत्यास निमंत्रित करू शकेल.

४.० अशासकीय समिती सदस्यांचे मानधन व अन्य शर्ती शासन निर्णय क्र. समिती २०१४/(प्र.क्र.३४१/१४) मोप्र-१, दिनांक ४.३.२०१५ नुसार असतील. त्यानुसार मानधन देण्याबाबतची कार्यवाही महासंचालक, वाल्मी यांचेमार्फत करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२०७१०५३३८२३२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

र.बा. गलियाल  
शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (जलसंपदा) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. सचिव (लाक्षेवि) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.
६. महासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद
७. सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग
८. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्र, औरंगाबाद
९. मुख्य अभियंता, जलविद्युत (स्थापत्य), पुणे.
१०. श्री.आर.आर.शहा, अधीक्षक अभियंता, कोयना संकल्प चित्र मंडळ, पुणे
११. श्री.एस.के.सब्बीनवार, अधीक्षक अभियंता तथा उप सचिव (लाक्षेवि)
१२. श्री.प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता, कोयना संकल्प चित्र मंडळ, पुणे
१३. श्री.जी.व्ही.व्यवहारे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
१४. श्री.प्र.वि.मन्नीकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
१५. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्र, औरंगाबाद
१६. लाक्षेवि (कामे) संग्रहार्थ.